

अचानक सुकवा, काढीवर गाठी येण्याची समस्या

द्राक्ष सल्ला

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. सुजोय साहा

सध्यपरिस्थितीतील द्राक्ष विभागातील वाढीच्या विविध अवस्था आणि वातावरणाचा विचार करताना तापमानात आवश्यकतेपेक्षा जास्त वाढ झालेली दिसून येते. काही टिकाणी आर्द्रता खूपच कमी झालेली दिसते. काही परिस्थितीत अचानक झालेल्या तुरळक पाऊस व ढगाळ वातावरणामुळे आर्द्रतासुद्धा काही प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. या वातावरणाचा बगेमध्या काही विशिष्ट वाढीच्या अवघेमध्ये अनिष्ट परिणाम दिसून येत आहे. या संदर्भातील माहिती या लेखात घेऊ.

द्राक्ष वेल अचानक सुकण्याची समस्या :

ज्या भागात कोरडे वातावरण जास्त प्रमाणात टिकून आहे व आर्द्रता फारच कमी झाली आहे. अशा टिकाणी हलक्या जमिनीमध्ये असलेल्या द्राक्ष बागेमध्ये वेली सुकण्याची समस्या दिसून येत आहे. रिक्ट घेतल्यानंतर बागेत खोड व ओलांडा तयार होतो. तोपर्यंत तापमानात फारची वाढ झालेली नसते. ज्या वेळी ओलांडा तयार होऊन त्यावर काढ्यासुद्धा तयार होतात. प्रत्येक काढीवर साधारणत: १२ ते १३ पाने असतात. अशा स्थितीत वाढल्या तापमानात पानाद्वारे बाणीभवनामुळे पाणी जास्त निघून जाते. त्याच सोबत जमिनीतूनही तितक्याच प्रमाणात निघून जाते. वेळीची पाण्याची गरज वाढलेली असते. या स्थितीमध्ये द्राक्षवेल निस्तेज झाल्याप्रमाणे दिसून येते. काही अंशी पाने सुकल्याप्रमाणे दिसून येतात. तर काही प्रमाणात वाट्या झाल्याप्रमाणेही दिसतात. पहिल्याच वर्षाच्या बाग असल्यामुळे वेलीवरील काढ्यांची संख्या पूर्ण होण्यासाठी व सूक्ष्म घडनिर्मितीवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी द्राक्ष बागायतदार पाणी जास्त प्रमाणात देतात. यामुळे वेळीची गरज व उपलब्धता याचा समतोल अचानक बिघडतो. मुलाच्या कक्षेत पाणी जास्त प्रमाणात साठलेले दिसते. मुळे काळी पडलेली दिसते, तर जमिनीलगत खोडावरील साल काढल्यास पाणी निघत असतानाही दिसून येते.

सुरुवातीला इखादे पान सुकलेले दिसेल. त्यानंतर काही टिकाणी दोन ते तीन पाने सुकलेली दिसतील. दुसऱ्या दिवशी पूर्ण वेल सुकताना दिसेल. तिसऱ्या



बागेमध्ये द्राक्ष वेली अचानक सुकल्याप्रमाणे दिसूलगतात.

दिवशी अचानक पूर्ण वेल संपूर्ण सुकलेली दिसेल. एकदा सुकलेली वेल पुन्हा दुर्स्त करणे अवघड असते. उदा. ओलांड्यावरील काढी सुकलेली असल्यास पुन्हा त्यामध्ये रसनिर्मिती होत नाही. तसेच पाने सुकलेली असल्यास त्यामधील हरितद्रव्ये पूर्णपणे नष्ट झालेली असतात. अशा परिस्थितीत त्या वेलीला जर शरीरशास्त्रीय हालचाली पूर्ण करता आलेल्या नसल्यास वेलीचे आयुष्य तिथेच संपते. अशाच परिस्थितीतील वेली बन्याचशा बागेत काही प्रमाणात दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे पाणी आणि अन्नद्रव्याचा पुरवठा या वेलीला मुळांद्वारे खंडित झालेला दिसून येईल.

उपाययोजना :

- वेलीच्या जमिनीलगत खोडावर साल काढल्यास पाणी बाहेर येताना दिसून येत असेल किंवा जिथे खोड ओले असेल, तिथे कार्बन्डाजिम दीड ग्रॅम अधिक इमिडाक्लोप्रीड (१७.८ इसएल) दीड मिळि प्रति लिटर पाणी या प्रमाणे द्रावण प्रत्येक वेलीला एक लिटर या प्रमाणात ड्रेंचिंग करावे. हे ड्रेंचिंग शक्यतो सायंकाळी केल्यास फायदा होईल.
- जास्त प्रादुर्भाव असलेल्या स्थितीत तितक्याच मात्रेने तिसऱ्या दिवशी पुन्हा ड्रेंचिंग करावे.
- जर प्रादुर्भाव कमी असल्यास फक्त हेक्साकोन्झोल १ मिळि प्रति लिटर पाणी या प्रमाणे ड्रेंचिंग करावे.
- ड्रीफने ड्रेंचिंग न करता प्रादुर्भाव झालेल्या वेलीच्या खोड, बुढ यावर ड्रेंचिंग करावे. त्यानंतर हा प्रादुर्भाव अन्य वेलीवर पसरणार नाही, यासाठी पूर्ण बागेत ठिकवड्यारे ड्रेंचिंग करावे.
- जमिनीमध्ये वाफसा टिकून राहील, अशा पद्धतीने पाणी द्यावे.
- जमिनीतून अथवा फवारणीद्वारे एक आठवडापर्यंत पालाश खतांचा वापर पूर्ण बंद करावा.
- नरयुक्त खते उदा. युरिया व अमोनिअम सल्फेट या वेळी थोड्या प्रमाणात वाढवावे.
- जमिनीतून ट्रायकोडर्मा (२ ते २.५ लिटर प्रति एकर या प्रमाणे तीन चार दिवसाच्या अंतराने दोन वेळा ड्रेंचिंग करून घावे.
- सबकेन करत असलेल्या बागेत या वेळी शेंडा पिंचिंग करण्याचे टाळावे. वाढ तशीच तीन ते चार पाने पुढेर्यंत होऊ द्यावी.
- सायटोकायनीनयुक्त संजीवकांचा वापर या वेळी टाळावा.



पान सुकायला लागले, की त्वरित नत्राचा वापर सुरु करावा.

● कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्रास किंवा जॉर्झ अंग्रेस्कोप्रास आहेत. ● फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. ● खरेदीवेळी पक्के बिल नियंत्रित असल्यास काढीच्या प्रत्येक डोळ्यावर एकसारख्या तीव्रतेचा सूर्यप्रकाश मिळाल्यास सूक्ष्मघड निर्मितीकरिता संजीवकांची गरज फारच कमी असते.

● पाण्याची पूर्ती जमिनीतूल वाफसा पाहूनच करावी. जास्त पाणी दिल्यास नुकसानीचे ठरते, तर कमी पाण्यामध्ये वाढ खुंटरे.

● काढीवरील पानांची पूर्ती होईपर्यंत पालाशयुक्त खतांचा वापर टाळावा.

● बागेत वाढ थांबलेली दिसताच किंवा वाढी येण्याची लक्षणे दिसताच नत्राचा वापर वाढवावा. बागेत पाणी सायंकाळी द्यावे व फुटीची परिस्थिती पाहून दोन ते तीन ग्रॅम युरिया प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.



काढीवर गाठी येण्याची समस्या दिसत आहे.

काढीवर जास्त प्रमाणात आलेली गाठ.

काढीवर गाठी येणे

द्राक्ष बागेत खरड छाटीची घेतल्यानंतर साधारणत: १२ ते १३ दिवसांनंतर नवीन फुटी निषण्यास सुरुवात होते. वाढल्या तापमानामुळे फुटीची वाढ थांबल्याचे दिसून येते. बन्याच वेळा वाढल्या तापमानमध्ये वेळीची पाण्याची गरजसुद्धा पूर्ण होत नाही. अशा परिस्थितीत वाढत असलेल्या फुटीचा पेरा निमुक्ता होतो. नवीन बागेमध्ये रिक्ट नंतर ओलांडा तयार होत असताना काही प्रमाणात काढ्याची वाढ जोमाने होताना दिसते. ही वाढ फक्त ठरावीक वेळेकरिता असते. ओलांड्याचा पाहिला टाप्या सुरु असताना पाण्याचा वापर पूर्णपणे होतो. परिणामी वाढ जोमात होते. मात्र सूक्ष्मघड निर्मितीचा विचार करता वाढ नियंत्रणत ठेवणे महत्वाचे असते. हे जेव्हा आपल्या लक्षत येते, तेव्हा आपण वेलीची कमी करतो, पालाशसारख्या खतांचा वापर वाढवतो व पहिल्याच वर्षी चांगले पीक मिळावे, या अपेक्षेने बाजारात उपलब्ध असलेल्या संजीवकांचा (टॉनिक्ससह) वापर करू लागतो. यावेळी सूक्ष्मघड निर्मिती करिता वापरण्यात येणाऱ्या संजीवकांमध्ये मुख्यत: सायटोकायनीनयुक्त संजीवकांचा वापर होतो. याच सोबत उपलब्ध टॉनिक्ससमध्येही एकत्र अमिनो अॅसिडप्युक्त संजीवकेक किंवा त्याव्याप्तिरिक्त आणखी काही घटक असू शकतात. या घटकांचा वापर द्राक्षवेलीला कसा होतो, हे समजण्यापूर्वीच त्याचे विपरीत परिणाम वेलीवर दिसून येतात. यापैकी फुटीची वाढ कमी होणे, पाने पिवळी पडणे, पेच्यातील अंतर कमी होणे, व काढीच्या प्रत्येक डोळ्यावर गाठी येणे असा समस्या दिसून येतात. गाठ आलेल्या टिकाणी काढून पाहिल्यास किंवा चिरा मारल्यास पांदरा कापसाप्रमाणे द्रव दिसून येईल. तर त्या डोळ्यावर काढी लवकर मोडेल. अशा गाठी आलेल्या काढीमध्ये अन्नद्रव्याचा साठा मुळीच नसतो. पानांमध्येही हरितद्रव्ये कमी झाल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते. याचे अनिष्ट परिणाम पुढील हंगामात दिसून येतील. आलेल्या गाठीवर सध्या काही उपाययोजना उपलब्ध नसल्या तरी पुढील काठात गाठी येऊ नये म्हणून पुढील उपाययोजना महत्वाच्या ठरतील.



गाठीनंतर पाने पिवळी पडतात.

वेलीची पाणी कमी करतो, पालाशसारख्या खतांचा वापर

वाढवतो व पहिल्याच वर्षी चांगले पीक मिळावे, या अपेक्षेने बाजारात उपलब्ध असलेल्या संजीवकांचा (टॉनिक्ससह) वापर करू लागतो. यावेळी सूक्ष्मघड निर्मिती करिता वापरण्यात येणाऱ्या संजीवकांमध्ये मुख्यत: सायटोकायनीनयुक्त संजीवकांचा वापर होतो. याच सोबत उपलब्ध टॉनिक्ससमध्येही एकत्र अमिनो अॅसिडप्युक्त संजीवकेक किंवा त्याव्याप्तिरिक्त आणखी काही घटक असू शकतात. या घटकांचा वापर द्राक्षवेलीला कसा होतो, हे समजण्यापूर्वीच त्याचे विपरीत परिणाम वेलीवर दिसून येतात. यापैकी फुटीची वाढ कमी होणे, पाने पिवळी पडणे, पेच्यातील अंतर कमी होणे, व काढीच्या प्रत्येक डोळ्यावर गाठी येणे असा समस्या दिसून येतात. गाठ आलेल्या टिकाणी काढून पाहिल्यास किंवा चिरा मारल्यास पांदरा कापसाप्रमाणे द्रव दिसून येईल. तर त्या डोळ्यावर काढी लवकर मोडेल. अशा गाठी आलेल्या काढीमध्ये अन्नद्रव्याचा साठा मुळीच नसतो. पानांमध्येही हरितद्रव्ये कमी झाल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते. याचे अनिष्ट परिणाम पुढील हंगामात दिसून येतील. आलेल्या गाठीवर सध्या काही उपाययोजना उपलब्ध नसल्या तरी पुढील काठात गाठी येऊ नये म्हणून पुढील उपाययोजना महत्वाच्या ठरतील.

● सायटोकायनीन